

आई तुला आठवतं....

त्या दिवशीच्या प्रळयाभृष्ट्यै माझा संसार वाढून गेला
माझा निर्धार, आत्मविश्वासही सौबत गेला
माझां मनीबळ नाहीसं झालं, धीर खचून गेला
ती सर्व प्रकार मला दुःखाच्या खौले दरीत ठेऊ लागला.
पण, त्याचक्षणी मला तुझी आठवण आली,
तुझ्या त्या शब्दांची आठवण झाली!
आई तुला आठवतं.... एकदा तु मुहणाली होतीस,
'शरीर डरी थकलं तरी मनाला, खचून दैऊ नकीस
संकटांना कुरवाळत बसलं, तर कुसकाएवढी संकटं
मुसळसाएवढी भासतात.'

मन विषणु असलं, कि सर्व जग विषणु वाढू लागतं.
हे माझ्या मनात उतरलं, मनाला चाळना भिकाली,
अरकट्लैल्या मनाला नवी दिशा भिकाली.

सप्तप्रिमाणे डुनी कात टाकुन मी नव्या उमेदीने काभाला लागली
विस्कट्लैली घडी पुढ्हा नीट बसवायला लागली.
प्रत्यैक वस्तूत तुझी दीर्घ वळवणारी मुद्दा नडरेस येत होती.
पाण्याचा यैणारा प्रत्यैक आंध शाबासकीची थाप देत होता.
आणि शाबासकीची थाप दैऊन मला धीर देत होता.



ओमकार अ. पडवळ^१
प्रथम वर्ष व्यवस्थापन

